

Pak Field Marshal reward for Army chief Gen Munir

Agencies
ISLAMABAD

Days after a major military escalation with India, Pakistan on Tuesday promoted Army chief General Asim Munir as Field Marshal for "successfully" leading the armed forces in the recent conflict, state-run TV reported.

The decision was taken at a cabinet meeting chaired by PM Shehbaz Sharif. The state-run PTV reported that the decision was taken for Munir's "exemplary role" in the conflict with India.

Field marshal is the highest rank in the Pakistani Army. Before Munir, former Pakistan President Genral Ayub Khan had self elevated himself to the Field Marshal rank in 1959.

Munir came out of shadows just before the Pahalgam terror attack when he dubbed Kashmir as the 'jugalur vein' of Pakistan and just a day before the Operation Sindoor was launched on May 7, he declared, "Let there be no ambiguity. Any military misadventure by India will be met with a swift, resolute and notch-up response."

Curbs on Russia as talks crawl

Agencies
KYIV

The UK and Europe have announced major sanctions against Russia as it became clear that Monday's call between Donald Trump and Vladimir Putin had failed to deliver any meaningful concessions from Moscow.

The Ukrainian president, Volodymyr Zelenskyy, accused Russia of "trying to buy time in order to continue its war and occupation".

The UK said its sanctions would target dozens of entities "supporting Russia's military machine, energy exports and information war, as well as financial institutions helping to fund Putin's invasion of Ukraine".



The sanctions target Russian assets, including 'shadow fleet' of about 200 vessels, after Trump-Putin talks failed to secure a Ukraine ceasefire

"Putin has so far not put in place the full, unconditional ceasefire that President Trump has called for, and

which President Zelenskyy endorsed over two months ago," the Foreign Office said. Shortly afterwards the EU

foreign policy chief, Kaja Kallas, said the EU had approved sanctions targeting Russia's shadow fleet of about

Now, US halts extra \$60 mn Harvard aid

Agencies
WASHINGTON

The U.S. Department of Health and Human Services (HHS) announced Monday it is terminating an additional \$60 million in federal grants to Harvard University.

In a statement posted on X, HHS declared, "Due to Harvard University's continued failure to address anti-Semitic harassment and race discrimination, HHS is terminating multiple multi-year grant awards – totalling approximately \$60 million over their full duration."

UK suspends trade talks with Israel

Agencies
LONDON

The British government says it is suspending free trade negotiations with Israel and has leveled new sanctions targeting West Bank settlements as it criticizes Israel's military actions in Gaza.

Tuesday's actions came a day after the U.K, France and Canada condemned Israel's handling of the war in Gaza and its

actions in the occupied West Bank. Foreign Secretary David Lammy said the U.K.'s existing trade agreement is in effect but the government can't continue discussions with an Israeli government pursuing what he called egregious policies in the West Bank and Gaza.

Lammy said the persistent cycle of violence by extremist Israeli settlers in the West Bank demanded action.

Strikes on Gaza kill 60 people

Israeli strikes pounded Gaza overnight and into Tuesday, hitting a family home and a school-turned-shelter, and killing at least 60 people, Palestinian health officials said, as Israel pressed its war against Hamas despite mounting international condemnation.

Govt. of Bihar

BMSICL

Bihar Medical Services & Infrastructure Corporation Limited
2nd & 3rd Floor, Swasthya Bhawan, Behind IGIMS, Sheikhpura, Adjacent to State Health Society, Bihar, Patna- 800014
Phone/Fax: +919006405255, + 91 9471009193

TENDER NOTICE
Tender for rate contract and supply of Drugs for different healthcare facilities of state of Bihar
Notice Inviting Tender Ref No.: -BMSIC/DRUGS/25-09
(Only through E- Tender on website: - www.eproc2.bihar.gov.in)

Bihar Medical Services and Infrastructure Corporation Limited (BMSICL) invites E-Bids from the interested parties for "Tender for rate contract and supply of Drugs for different healthcare facilities of state of Bihar", vide Notice Inviting Tender No.- BMSIC/DRUGS/25-09. Detailed tender document containing eligibility criteria, selection mechanism, other terms and conditions are available on the website www.eproc2.bihar.gov.in.

Tender Schedule	
Tender Reference No.	BMSIC/DRUGS/25-09
Date of Pre-Bid meeting	27 th May 2025 at 02:30 P.M. at BMSICL Conference Hall, 3 rd Floor, Swasthya Bhawan, Behind IGIMS, Sheikhpura, Adjacent to State Health Society, Bihar, Patna- 800014
Last date and time of submission of online bids	17 th June 2025 by 05:00 P.M.
Last date and time for submission of EMD and Tender Fees	19 th June 2025 till 02:00 P.M.
Date, Time and Place of opening of Technical Bid	19 th June 2025 (at 03:00 P.M.) on the website of www.eproc2.bihar.gov.in in the office of BMSICL
Date and time of opening of Financial Bids	To be announced later on www.bmsicl.gov.in and www.eproc2.bihar.gov.in
Validity of Tender	180 Days
Cost of the tender document	Rs. 11,800/- (Eleven Thousand Eight Hundred only) Non-refundable.

For further details please visit : www.state.bihar.gov.in/prdbihar

GM (Procurement)
BMSICL

PR. No. 003821 (B&C) 25-26

बिहार में शराब का व्यापार, बिक्री एवं सेवन अवैध है।
इससे संबंधित शिकायत इस नंबर पर दर्ज कराएँ, आपकी जानकारी गुप्त रखी जाएगी।
टॉल फ्री नं- 15545 या 1800 345 6268

Asset Recovery Branch,
Bank of Maharashtra, Zonal Office, Baleshwar Square, S.G.Highway, Opp. Iscon Temple, Satellite, Ahmedabad-380015
e-mail : cmarb_ah@mahabank.co.in
bom1936@mahabank.co.in

APPENDIX-IV (See Rule 8(1) PHYSICAL POSSESSION NOTICE (For immovable property))
Where As: The Undersigned Being The Authorized Officer of Bank of Maharashtra Under The Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 And In Exercise of The Powers Conferred To Him Under Section 13(12) Read With Rule 3 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 Issued A Demand Notice Dated 22/09/2023 Calling Upon The Borrower/Guarantors 1.M/s. Bhavprita Traders Pvt. Ltd. 2. Mr. Bharatbhai Shankarlal Patel 3. Mr.Akshit Bharatbhai Patel To Repay The Amount Mentioned In The Notice Being **Rs. 1,90,00,000.00 (Rupees One crore Ninety Lacs Only)** plus future interest from 15/09/2023 And Other Expenses (less recovery made thereafter) Within 60 Days From The Date of Receipt of The Said Notice. The Borrower/Guarantor Having Failed To Repay The Amount, Notice Is Hereby Given To The Borrowers And The Guarantors And The Public In General That The Undersigned Has Taken **Physical Possession** of The Property Described Herein Below In Exercise of The Powers Conferred On Him Under Section 13(4) of The Said Act Read With Rule 8 of The Said Rules On 15/05/2025. The Borrowers/Guarantors In Particular And The Public In General Are Hereby Cautioned Not To Deal With The Properties And Any Dealings With The Properties Will Be Subject To The Charge of Bank of Maharashtra, For An Amount **Rs.1,90,00,000.00 (Rupees One crore Ninety Lacs Only)** plus future interest from 15/09/2023 and Other Expenses (less recovery made thereafter) & Expenses Thereon. The Borrower's Attention Is Invited To The Provision of Sub-Section (8) of Section 13 of The Act, In Respect of Time Available, To Redeem The Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All Those Piece And Parcel Of The Land Situated, Being & Laying Navapur, Bearing Plot No.G-5 In MIDC, A/P, Kathoda, Tal. Navapur Dist. Nandurbar 425418 In The Registration Sub- Dist Navapur. Captioned property is bounded as under:- On or towards **East:** Plot No. G-6, On or towards **West:** Plot No. G-3, On or towards **North:** Plot No. G-4, On or towards **South:** MIDC Road 25 Mts.
Date: 15-05-2025
Place : Navapur
Authorized Officer
Bank Of Maharashtra

POSSESSION NOTICE
(for immovable property)

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of **SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029)** (formerly known as **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED**) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **02.09.2021** calling upon the Borrower(s) **NITIN PANDURANG MANVAL, NUTAN NITIN MANVEL and NIRAJ DATTATRAY PATIL** to repay the amount mentioned in the Notice being **Rs. 24,06,211 (Rupees Twenty Four Lakhs Six Thousand Two Hundred Eleven Only)** against Loan Account No. **HHLBOR00343284** as on **26.06.2021** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken **Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **16.05.2025**.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **SAMMAAN CAPITAL LIMITED** (formerly known as **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED**) for an amount of **Rs. 24,06,211 (Rupees Twenty Four Lakhs Six Thousand Two Hundred Eleven Only)** as on **26.06.2021** and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
FLAT NO. 601, 6TH FLOOR, RAUT ARCADE, NEAR MOHAN PALMS, SHIRGAON, BADLAPUR E,THANE 421503, THANE, MAHARASHTRA-421503
Sd/-
Date : 16.05.2025
Place : THANE
Authorised Officer
SAMMAAN CAPITAL LIMITED
(FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

KILITCH DRUGS (INDIA) LIMITED
Regd. Office:- C-301/2, MIDC, TTC Industrial Area, Pawane Village, Navi Mumbai-400701
Tel No: 022- 61214100, Email id: info@kilitch.com, Website: www.kilitch.com CIN: L24239MH1992PLC066718

Extract of the Statement of Consolidated Audited Financial Results for the quarter ended 31st March, 2025 (₹. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated				Year Ended 31/03/2024 Audited
		31/03/2025 Audited	31/12/2024 Unaudited	31/03/2024 Audited	31/03/2025 Audited	
1	Total Income from operations	6,292.33	5,789.13	4,529.00	20,947.91	15,885.14
2	Profit / (Loss) for the period (before Exceptional items)	1,384.38	825.08	529.69	3,447.42	1,935.45
3	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,384.38	825.08	529.69	3,447.42	1,935.45
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1,021.86	561.47	368.07	2,494.01	1,357.52
5	Total Comprehensive Income for the period / year (after tax)	928.46	438.37	471.55	2,380.33	1,913.65
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	1,608.23	1,608.23	1,608.23	1,608.23	1,608.23
7	Reserves (excluding revaluation reserves) is shown in the Audited Balance Sheet of the previous year				18,624.68	16020.89
8	Earnings per share (a) Basic (b) Diluted	6.47 6.47	3.71 3.71	2.24 2.24	16.6 16.6	9.17 9.17

Key Standalone Financial information is given below

Sr. No.	Particulars	Standalone				
		31/03/2025 Audited	31/12/2024 Unaudited	31/03/2024 Audited	31/03/2025 Audited	
1	Total Income from operations	5,862.88	4,888.32	4,003.18	19,530.26	13,778.75
2	Profit / (Loss) before tax	1,499.88	951.91	525.77	4,068.99	2,335.31
3	Profit after tax	1,137.41	688.30	364.19	3,115.69	1,757.38
4	Total Comprehensive income for the period	1,044.01	565.20	467.66	3,002.01	2,313.51

Notes:
1 The above Financial Results as reviewed by the audit committee have been taken on record by Board of Directors at their meeting held on 19th May, 2025
2 The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results is available BSE website www.bseindia.com & NSE website www.nseindia.com.
For and on behalf of Board of Directors
Sd/-
Mr. Bhavin M. Mehta
Wholtime Director (00147895)

Place : Mumbai
Date: 19th May, 2024

PUBLIC NOTICE

All people are informed through this Public Notice that our clients M/s. Steel Impex & Industries a Partnership Firm, represented through its partners Mr. Sunil Batra & Mr. Diven Batra are going to purchase the land bearing Survey No.74, Hissa No. 3/2, area adm. OH-40R-OP having assessment of Rs.2.55, lying being and situated at Village Bapane, Taluka Vasa, District Palghar by Conveyance Deed from its owners Mr. Badruddin Abbasbhai Patel, Mr. Abdul Gani Ibrahim Nadiyadwala, Mr. Abdul Razzaq Ibrahim Nadiyadwala, Mr. Abdul Latif Ibrahim Nadiyadwala, Mr. Mustafa Ibrahim Nadiyadwala, Mr. Mohd. Iqbal Ibrahim Nadiyadwala & Mr. Yusuf Ibrahim Nadiyadwala.

If anybody is having any type of claims such as ownership rights, mortgage, Gift, Sale tenancy rights, Trust, heirship rights, lease etc. or any other type of rights then all such people should register their rights within a period of 15 days from publication of this Public Notice in writing by explaining the nature of rights they are having in the aforesaid land in the office of the undersigned. If the undersigned have not received any objections or claims from anybody within the stipulated period of 15 days then our clients will complete the sale transaction in respect of the aforesaid land with the owners which please note.

Address :
G/4, Jalaram Ashish Society, Govind Bachhaji Road, Charal, Thane-400601.

Adv. Narendra Gupte

H F HINDUSTAN FOODS LIMITED
A Vanity Case Group Company
A Government Recognised Two Star Export House
Registered Office: Office No.3, Level-2, Centrium, Phoenix Market City, 15, Lal Bahadur Shastri Road, Kurla (West), Mumbai 400070, Maharashtra
E-mail: business@thevanitycase.com Website: www.hindustanfoodslimited.com Tel. No. +91-22-6980 1700/01, CIN: L15139MH1984PLC316003

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. In Crores)

Sr. No.	Particulars	Consolidated						Standalone					
		Three Months ended on 31.03.2025 (Audited)	Three Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Three Months ended on 31.03.2024 (Audited)	For the year ended on 31.03.2025 (Audited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)	Three Months ended on 31.03.2025 (Audited)	Three Months ended on 31.12.2024 (Unaudited)	Three Months ended on 31.03.2024 (Audited)	For the year ended on 31.03.2025 (Audited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)		
1	Total income from operations (net)	933.37	879.73	730.96	3,564.38	2,754.71	697.72	711.80	619.71	2,733.86	2,381.38		
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items)	40.64	39.25	27.73	147.93	117.41	35.70	41.03	19.13	138.76	96.26		
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	40.64	39.25	27.73	147.93	117.41	35.70	41.03	19.13	138.76	96.26		
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	30.75	28.70	22.96	109.64	93.02	26.65	30.52	16.36	103.34	78.28		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax))	31.22	28.72	24.03	110.10	94.26	27.60	30.42	17.09	104.00	79.19		
6	Equity Share Capital (face value of Rs. 2/- each)	23.50	23.50	22.91	23.50	22.91	23.50	23.50	22.91	23.50	22.91		
7	Other equity (excluding revaluation reserves as shown in the Audited Balance Sheet of the year)				863.96	623.22				828.80	605.44		
8	Basic EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.62*	2.44*	2.01*	9.51	8.23	2.27*	2.60*	1.44*	8.96	6.92		
9	Diluted EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.62*	2.44*	2.01*	9.51	8.23	2.27*	2.60*	1.44*	8.96	6.92		

Notes :
1. The above audited Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on May 19, 2025.
2. The above is an extract of the detailed format of Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial Results is available on the website of the Company: www.hindustanfoodslimited.com and on the website of the BSE Ltd.: www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd.: www.nseindia.com.

Place : Mumbai
Date : May 19, 2025

For HINDUSTAN FOODS LIMITED
Sd/-
SAMEER R. KOTHARI
Managing Director
DIN : 01361343



केसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन नं.: एल७०१०२एमएच१९४२पीएलसी००६४८२

नों. का.: ओल्ड कमानी चेंबर्स, ३२-रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००११

वेबसाईट : www.kayceeindustries.com, ईमेल : cs@kayceeindustries.com, दूर.क्र.: ०२२ २२६१३५२१, फॅक्स : २२६१३५२१

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित)

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित)

कंपनीच्या संचालक मंडळाने २० मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी कंपनीचे वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) मंजूर केले.

लेखापरीक्षण अहवालासह उपरोक्त वित्तीय निष्कर्ष बीएसई चि वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.kayceeindustries.com वर उपलब्ध आहेत आणि क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील.

दिनांक : २० मे, २०२५

ठिकाण : मुंबई



संचालक मंडळाच्या आदेशावरून

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

सही/-

डी. राजेश कुमार

संचालक

डीआयएन : ००००३१२६



KILITCH DRUGS (INDIA) LIMITED

Regd. Office:- C-301/2, MIDC, TTC Industrial Area, Pawane Village, Navi Mumbai-400701
Tel No: 022-61214100, Email id: info@kilitch.com, Website: www.kilitch.com CIN: L24239MH1992PLC066718



Extract of the Statement of Consolidated Audited Financial Results for the quarter ended 31st March, 2025

(₹. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated				
		Three Months Ended				Year Ended
		31/03/2025 Audited	31/12/2024 Unaudited	31/03/2024 Audited	31/03/2025 Audited	31/03/2024 Audited
1	Total Income from operations	6,292.33	5,789.13	4,529.00	20,947.91	15,885.14
2	Profit / (Loss) for the period (before Exceptional items)	1,384.38	825.08	529.69	3,447.42	1,935.45
3	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,384.38	825.08	529.69	3,447.42	1,935.45
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1,021.86	561.47	368.07	2,494.01	1,357.52
5	Total Comprehensive Income for the period / year (after tax)	928.46	438.37	471.55	2,380.33	1,913.65
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	1,608.23	1,608.23	1,608.23	1,608.23	1,608.23
7	Reserves (excluding revaluation reserves) is shown in the Audited Balance Sheet of the previous year				18,624.68	16020.89
8	Earnings per share					
	(a) Basic	6.47	3.71	2.24	16.6	9.17
	(b) Diluted	6.47	3.71	2.24	16.6	9.17

Key Standalone Financial information is given below

Sr. No.	Particulars	Standalone				
		Three Months Ended			Year Ended	
		31/03/2025 Audited	31/12/2024 Unaudited	31/03/2024 Audited	31/03/2025 Audited	31/03/2024 Audited
1	Total Income from operations	5,862.88	4,888.32	4,003.18	19,530.26	13,778.75
2	Profit / (Loss) before tax	1,499.88	951.91	525.77	4,068.99	2,335.31
3	Profit after tax	1,137.41	688.30	364.19	3,115.69	1,757.38
4	Total Comprehensive income for the period	1,044.01	565.20	467.66	3,002.01	2,313.51

Notes:

- The above Financial Results as reviewed by the audit committee have been taken on record by Board of Directors at their meeting held on 19th May, 2025
- The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results is available BSE website www.bseindia.com & NSE website www.nseindia.com.

For and on behalf of Board of Directors
 Sd/-
Mr. Bhavin M. Mehta
 Wholtime Director (00147895)

Place : Mumbai
Date: 19th May, 2024

Foods & Inns

FOODS AND INNS LIMITED

CIN: L55200MH1967PLC013837

Regd. Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038.

Phone No.: +91-22-22613102; E-mail: writelous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(₹ in Lakhs except EPS)


Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended			Year ended		Quarter ended			Year ended	
		March 31, 2025	December 31, 2024	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	December 31, 2024	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024
		Refer Note 3	Unaudited	Refer Note 3	Audited	Audited	Refer Note 3	Unaudited	Refer Note 3	Audited	Audited
1	Total Income From Operations (Net)	39,621.69	18,893.90	34,261.97	98,688.32	1,00,505.43	40,011.06	19,274.84	34,803.89	1,00,461.69	1,02,683.01
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before tax	3,069.20	133.10	2,000.84	5,216.58	6,421.18	2,975.09	83.41	2,009.66	4,997.29	6,453.14
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	2,427.25	100.29	513.96	4,433.60	3,670.50	2,292.84	78.86	522.57	4,192.36	3,672.05
4	Total Comprehensive Income for the period	2,392.53	94.78	490.79	4,389.95	3,671.79	2,258.30	73.53	499.80	4,148.44	3,673.09
5	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	734.15	731.19	567.64	734.15	567.64	734.15	731.19	567.64	734.15	567.64
6	Reserves				53,569.10	39,440.52				53,175.12	39,288.15
7	Earning per share (Face value of ₹ 1/- each)										
	Basic	3.31	0.14	0.91	6.33	6.82	3.08	0.10	0.93	5.92	6.82
	Diluted	3.30	0.14	0.83	6.31	6.16	3.07	0.10	0.84	5.91	6.16

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended March 31, 2025 , Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com) and can be accessed by scanning the QR Code.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 19, 2025.
- Figures of the quarter ended March 31, 2025 and March 31, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of the relevant financial year, which were subject to limited review.

By order of the Board
For FOODS AND INNS LIMITED
Milan Dalal
Managing Director
DIN:00062453

Place : Mumbai
Date : May 19, 2025

<div>  <h1>हिंदुस्तान फुडस् लिमिटेड</h1> <p>ए व्हॅनिटी केस ग्रुप कंपनी</p> <p>सरकारमान्य टु स्टार एक्स्पॉर्ट हाऊस</p> <p>नॉंदणीकृत कार्यालय: ऑफिस नं. ३, लेव्हल-२, सेंट्रीयम, फिनिक्स मार्केट सिटी, १५, लाल बहादूर शास्त्री रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०० ०७०, महाराष्ट्र</p> <p>ईमेल: business@thevanitycase.com वेबसाईट : www.hindustanfoodslimited.com दूर.क्र. : + ९१ २२ ६९८०१७००/०१, सीआयएन: एल१५१३९एमएच१९८४पीएलसी३१६००३</p> <p>३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित आणि अंतिम वित्तीय निष्कर्षांचा उतारा</p> <p>(रुपये कोटीत)</p> </div>											
अ. क्र.	तपशील	एकत्रित					अंतिम				
		३१.०३.२०२५ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्षासाठी (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्षासाठी (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्षासाठी (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्षासाठी (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९३३.३७	८७९.७३	७३०.९६	३,५६४.३८	२,७५४.७१	६९७.७२	७१९.८०	६१९.७१	२,७३३.८६	२,३८१.३८
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबींपूर्वी)	४०.६४	३९.२५	२७.७३	१४७.९३	११७.४१	३५.७०	४१.०३	१९.१३	१३८.७६	९६.२६
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	४०.६४	३९.२५	२७.७३	१४७.९३	११७.४१	३५.७०	४१.०३	१९.१३	१३८.७६	९६.२६
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	३०.७५	२८.७०	२२.९६	१०९.६४	९३.०२	२६.६५	३०.५३	१६.३६	१०३.३४	७८.८०
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३१.२२	२८.७२	२४.०३	११०.१०	९४.२६	२७.६०	३०.४२	१७.०९	१०४.००	७९.१९
६	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)	२३.५०	२३.५०	२२.९१	२३.५०	२२.९१	२३.५०	२३.५०	२२.९१	२३.५०	२२.९१
७	इतर इन्विंटी (वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)				८६३.९६	६२३.२२				८२८.८०	६०५.४४
८	मुलभूत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (*अवार्षिक)	२.६२*	२.४४*	२.०१*	९.५१	८.२३	२.२७*	२.६०*	१.४४*	८.९६	६.९२
९	सीय्मिकृत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (*अवार्षिक)	२.६२*	२.४४*	२.०१*	९.५१	८.२३	२.२७*	२.६०*	१.४४*	८.९६	६.९२

टिपा:

१. वरील लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरिक्षण समितीने केले आहे आणि त्यानंतर १९ मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.

२. वरील माहिती म्हणजे सेवा (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर (क्रायायमेंट्स)) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट : www.hindustanfoodslimited.com वर आणि बीएसई लि. ची वेबसाईट www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. ची वेबसाईट : www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

टिकाण: मुंबई
दिनांक: १९ मे, २०२५

हिंदुस्तान फुडस् लिमिटेड साठी
सहो/-
समीर आर. कोठारी
व्यवस्थापकीय संचालक
सीआयएन: ०१३६१३४३

[illegible][illegible]

everest

EVEREST INDUSTRIES LIMITED


CIN: L74999MH1934PLC002093
Registered Office: GAT No. 152, Lakhamapur, Taluka Dindori Nashik - 422202, (Maharashtra)
Tel +91 2557 250375/462, Fax +91 2557 250376, compofficer@everestind.com, www.everestind.com

**AUDITED FINANCIAL RESULTS FOR
THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**

The Audited Financial Results (Standalone & Consolidated) of Everest Industries Limited ("the Company") for the quarter and year ended March 31, 2025 approved by the Board of Directors of the Company, at its Meeting held on May 19, 2025 along with the Auditors Reports of the Statutory Auditors thereon are available on the website of the Company at the below link and can also be accessed by scanning the below Quick Response ("QR") Code:

Weblink: [https://www.everestind.com/public/storage/quarterly-financial-results/
May2025/6FsPeO89bJgHdiiHsl6o.pdf](https://www.everestind.com/public/storage/quarterly-financial-results/May2025/6FsPeO89bJgHdiiHsl6o.pdf)

QR Code:



For and on behalf of the Board of Directors

**Sd/-
Rajesh Joshi
Managing Director and CEO
DIN: 08855031**

BUILDING SOLUTIONS | ROOFING | WALLS | FLOORS | CEILINGS | CLADDINGS | STEEL BUILDINGS

The *spirit* of Mumbai
is now **96 years old!**

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

[illegible]